

30th January 2026

MHRIL/SE/25-26/93

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
Symbol : MHRIL

BSE Limited
Floor 25, PJ Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 533088

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

Ref: Outcome of Board Meeting intimated vide letter dated 29th January 2026

Please find enclosed extracts of the newspaper publication of the unaudited standalone and consolidated financial results for the third quarter and nine months ended 31st December 2025 approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Thursday, 29th January 2026. The said financial results were published today in compliance with Regulation 47 of the Listing Regulations, as per details mentioned below:

Sr. No.	Newspapers	Date of Publication
1.	Business Standard (English) (All Edition)	30 th January 2026
2.	Sakal (Marathi) (Mumbai Edition)	30 th January 2026

The financial results published in the above newspapers also contain a ‘Quick Response code’ and the details of the webpage where complete financial results of the Company are available.

This intimation is also being uploaded on the Company’s website at:
<https://www.clubmahindra.com/investors/investor-information>

Kindly take same on record.

Thanking you,

For Mahindra Holidays & Resorts India Limited

Mansi Laheri
Company Secretary
Membership No.: A21561

Encl.: a/a



ASI

ASI INDUSTRIES LIMITED

CIN : L14101MH1945PLC256122

Regd. Office : Marathon Innova, A- Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg,
Lower Parel, Mumbai- 400013 Tel :022-40896100, Fax: 022-40896199
Website : www.asigroup.co.in, Email: investors@asigroup.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025

(Rs in Lakhs)

Sr No	Particulars	Quarter Ended 31.12.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Nine Month Ended 31.12.2025 (Unaudited)	Nine Month Ended 31.12.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)
1	Total income from operations (net)	5070.20	4924.32	10075.71	10695.90	15476.56
2	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	1737.76	1818.29	2433.88	2459.85	3722.54
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	1229.93	1217.51	1715.39	1655.94	2544.92
4	Total Comprehensive income for the period [Comprising profit of the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1238.00	1250.90	1704.67	1664.13	3417.89
5	Paid-up equity share capital of Re.1/- each	900.75	900.75	900.75	900.75	900.75
6	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	-	26387.37
7	Earnings Per Share of Re. 1/- each (not annualised)					
(a)	Basic	1.37	1.35	1.90	1.84	2.83
(b)	Diluted	1.37	1.35	1.90	1.84	2.83

Note:-

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for quarter and Nine Months ended December 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and on Company's website at www.asigroup.co.in.

By order of the Board

Deepak Jatia

Chairman & Managing Director

(DIN: 01068689)

Place : Mumbai

Date : 28th January, 2026



EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2025													
(Rs. in lakhs except EPS)													
Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended			Nine Months Ended		Year Ended	Quarter ended		Nine Months Ended		Year Ended	
		31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	11,215.02	10,066.32	9,509.22	32,190.39	28,017.11	39,503.96	11,902.95	11,295.91	10,351.02	34,355.16	30,562.60	43,141.95
2	Net Profit / (Loss) for the period Before Tax (Before Exceptional Items)	2,356.97	2,294.63	1,745.61	7,307.95	5,835.95	8,606.52	1,274.57	2,163.48	1,218.50	4,824.40	4,523.27	6,651.05
3	Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional Items)	2,356.97	2,301.97	1,745.62	7,714.33	5,836.01	8,606.59	1,274.57	2,170.82	1,218.51	5,230.78	4,523.33	6,651.12
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional Items)	1,608.40	1,989.84	1,354.55	5,724.68	4,654.27	11,963.39	526.01	1,858.72	827.42	3,241.19	3,341.53	10,005.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period and Other Comprehensive Income(After Tax)]	2,054.62	1,200.31	769.84	7,543.61	4,236.86	11,342.31	(161.15)	1,128.44	242.71	4,814.10	2,924.12	9,323.38
6	Equity Share Capital	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42	1,599.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						41,245.69						38,603.36
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
	Basic* :	10.06	12.44	8.47	35.79	29.10	74.80	3.29	11.62	5.17	20.26	20.89	62.56
	Diluted* :	10.06	12.44	8.47	35.79	29.10	74.80	3.29	11.62	5.17	20.26	20.89	62.56
*Not annualised excluding yearend													
Notes													
1 The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2025 which have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on January 29, 2026 and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results are available on the website of the Company at www.controlprint.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The Results can also be accessed by scanning the QR code provided below .													
2 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and other recognised accounting practices and policies to the extent applicable.													
3 The Board has declared an interim Dividend of Rs. 4 /- per Equity Share (40 %) on face value of Rs. 10 per share at its meeting held on January 29, 2026 . The record date for dividend is February 6, 2026 and shall be paid on or after February 13, 2026.													
<div><div></div><div></div></div>													
For and on behalf of the Board of Directors Sd/- Basant Kabra Managing Director DIN 00176807													
Place : Mumbai Date : January 29, 2026													

<div><div><div>JM FINANCIAL CREDIT SOLUTIONS LIMITED</div><div>Corporate Identity Number : U74140MH1980PLC022644</div><div>Regd. Office : 7th Floor, Chenergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025. Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3344 Website: www.jmfinancialcreditsolutions.com</div></div></div>			
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2025			
(₹ in Crore)			
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2025 Unaudited	Year Ended 31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	213.18	824.07
2	Profit before tax for the period/year (before, Exceptional and/or Extraordinary items)	125.93	31.86
3	Profit before tax for the period/year (after, Exceptional and/or Extraordinary items)	125.51	31.86
4	Net Profit for the period/year	92.57	14.75
5	Total Comprehensive Income	92.55	21.29
6	Paid up Equity Share Capital	2.83	2.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,518.99	4,222.72
8	Securities Premium Account	1,715.28	1,715.28
9	Net worth	4,521.82	4,225.55
10	Outstanding Debt	4,014.43	3,478.78
11	Outstanding Redeemable Preference Shares	None	None
12	Debt Equity Ratio	0.89	0.82
13	Earnings Per Share		
	Basic EPS (in ₹) (Not annualised)	327.48	52.16
	Diluted EPS (in ₹) (Not annualised)	327.48	52.16
14	Capital Redemption Reserve	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA
<div><div>Notes:</div><div>1. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and on its recommendation, have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on January 28, 2026. The said results have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company , who have issued an unmodified audit opinion thereon.</div><div>2. The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and as per the format prescribed under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and read with the Master Circular for Listing Obligations and Disclosure Requirements dated July 11, 2025.</div><div>3. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) (collectively referred as Stock Exchanges) under Regulation 52 of the SEBI Listing Regulations. The full format of said unaudited financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and on the website of the Company at www.jmfinancialcreditsolutions.com.</div><div>4. The other details required under Regulation 52(4) of the SEBI LODR have been submitted to the Stock Exchanges and can be accessed at www.bseindia.com and www.nseindia.com.</div></div>			
<div>For and on behalf of the Board of Directors Sd/- Vishal Kampani Vice Chairman and Managing Director (DIN: 00009079)</div>			
<div>Place: Mumbai Date: January 28, 2026</div>			

<div>SHANKARA</div> <div>Buildpro</div> <div>LIMITED</div>						
Unaudited Consolidated financial results for the quarter and half year ended 30 th September 2025						
(₹ In Crores, except per share data)						
Particulars	For the Quarter ended			For the half year ended		For the Year ended
	30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	1,595.47	1,568.25	1,238.81	3,163.72	2,416.94	5,268.65
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	38.95	41.77	18.49	80.72	39.98	101.07
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.95	41.77	18.49	80.72	39.98	101.07
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.39	32.07	14.33	61.46	30.96	78.16
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	29.56	32.06	14.29	61.62	30.99	78.26
Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	24.25	24.25	24.25	24.25	24.25	24.25
Reserves(excuding Revaluation reserve as per balance sheet of previous year)						432.75
Earnings per share (of ₹ 10/- each) - not annualised	12.12	13.23	5.91	25.35	12.77	32.23
Basic & Diluted (₹)						
Key results of Shankara Building Products Limited on a standalone basis						
Total Income	1,596.44	1,568.25	1,238.81	3,164.69	2,416.94	5,268.65
Profit before tax	38.93	41.77	18.49	80.70	39.98	101.07
Profit after tax	29.39	32.07	14.33	61.46	30.96	78.16
Total Comprehensive Income	29.56	32.06	14.29	61.62	30.99	78.26
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com , www.nseindia.com and Company's website www.shankarabuildpro.com						
Place : Bengaluru Date : 29th January, 2026						
<div><div><div>SHANKARA BUILDPRO LIMITED</div><div>CIN: L24311KA2023PLC179791</div><div>Registered Office: No. 21/1 & 35-A-1, Hosur Main Road, Electronic City, Veerasandra, Bangalore - 560100.</div><div>Website: www.shankarabuildpro.com, Email: sbl.cs@shankarabuildpro.com</div></div><div><div>SUKUMAR SRINIVAS</div><div>Managing Director</div><div>DIN : 01668064</div></div></div>						
<div><div><div></div><div></div><div></div></div></div>						

Adfactors 756/26

<div><div><div>apcotex</div><div>Bonds Beyond Chemistry</div></div></div>	
<div><div><div>Registered Office:</div><div>C-403/404, 4th Level, Wing C, Tower 1, Seawoods Grand Central, Sector 40, Navi Mumbai – 400706, Maharashtra, India +91-22-62060800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199</div></div></div>	
<div><div>AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025</div></div>	
<div><div>In Compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") the Board of Directors of the Apcotex Industries Limited ("Company") at their meeting held on Thursday, 29th January, 2026 approved the Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2025 ("Results").</div></div>	
<div><div>The results, along with the Auditor's Report by M/s. Manubhai & Shah LLP, Chartered Accountants, Statutory Auditor of the Company are available on the website of the Company at https://apcotex.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.</div></div>	
<div><div>In compliance with Regulation 47 of the Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:</div></div>	
<div><div><div><div></div></div></div></div>	
<div><div>For Apcotex Industries Limited Sd/- Atul C. Choksey Chairman DIN: 00002102</div></div>	
<div><div>Place: Navi Mumbai Date: January 29, 2026.</div></div>	



MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Registered Office: Mahindra Towers,1st floor, "A" Wing, Dr. G.M. Bhosale Marg, P.K. Kurne Chowk,
Worli, Mumbai - 400 018. **CIN:** L55101MH1996PLC405715, **Telephone:** +91 22 6918 4722
Website: www.clubmahindra.com, **Email:** investors@mahindraholidays.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2025

(₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended December 31, 2025	Nine months ended December 31, 2025	Quarter ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2025	Nine months ended December 31, 2025	Quarter ended December 31, 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited (Restated)	Unaudited	Unaudited	Unaudited (Restated)
1.	Total Income from Operations	41,498.42	1,20,627.11	39,141.87	78,246.86	2,27,207.45	71,039.19
2.	Net Profit for the period (before Exceptional items and Tax)	8,491.38	25,861.85	6,874.98	2,260.23	8,439.72	4,796.33
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	7,400.73	24,771.20	6,874.98	1,154.00	7,333.49	4,796.33
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	5,493.29	18,281.19	5,072.75	140.53	2,551.31	3,542.28
5.	Other Comprehensive Income / (Loss) after Tax	(19.41)	(113.79)	44.17	(107.15)	175.33	(206.11)
6.	Total Comprehensive Income for the period after Tax	5,473.88	18,167.40	5,116.92	33.38	2,726.64	3,336.17
7.	Equity Share Capital (Net of Treasury Shares)	20,166.41	20,166.41	20,163.26	20,166.41	20,166.41	20,163.26
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized)						
	(a) Basic (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.39	1.73
	(b) Diluted (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.39	1.73

Notes:

1. On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 (collectively "new Labour Codes") - consolidating 29 existing labour laws. In accordance with the new Labour Codes, the Company has currently estimated the incremental charge on retiral benefits to be ₹ 1,090.65 Lakhs and ₹ 1,106.23 Lakhs which has been presented under "Exceptional Items" in the standalone and consolidated financial results respectively.

The Company continues to monitor developments on the Rules to be notified by regulatory authorities, including clarifications / additional guidance from authorities and will continue to assess the accounting implications, basis such developments / guidance."

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on BSE LTD. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on Company's website (<https://www.clubmahindra.com/investors/financials>). The said quarterly financial results can be accessed by scanning the QR code provided below.



For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Sd/-

Manoj Bhat

Managing Director & CEO

DIN : 05205447

Date : January 29, 2026

Place : Mumbai

Audfactors 758/25

Adfactors 758/25

शेतीमाल मूल्यसाखळीत 'कॉर्पोरेट'ला आणावे लागेल

मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांचे पुण्यातील चर्चासत्रात आग्रही प्रतिपादन



पुणे, ता. २९ : "कृषी विकासासाठी उत्पादनादीपेवजी आता मूल्यवर्धन साखळी भक्कम करावी लागेल. तसेच या साखळीत कॉर्पोरेट कंपन्यांना आणावेच लागेल. कॉर्पोरेट जगतामुळे शेतकऱ्यांनी पिळवणूक होत नसून उलट शेतमाल किमतीमध्ये वाढ होत असते," असे आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार व 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी केले.

'अफार्म'च्या वतीने आयोजित



पुणे : चर्चासत्रात बोलताना प्रवीणसिंह परदेशी, सोबत व्यासपीठावर (डावीकडून) सुभाष तांबोळी, डॉ. उमाकांत दांगट, डॉ. व्यंकट मायदे, नीलेश सागर, अमित नाफडे आणि प्रशांत ब्राह्मणकर.

महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषदेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२९) 'यशदा'मध्ये झालेल्या 'शाश्वत ग्रामीण उद्योजकता' या विषयावरील चर्चासत्रात

परदेशी बोलत होते. 'अॅग्रोवर्क' या परिषदेचा माध्यम प्रायोजक आहे. 'नाबाडी'च्या महाव्यवस्थापिका श्रीमती स्मृती भगत, माजी कृषी आयुक्त डॉ.

‘सीएसआर’पासून मागास जिल्हे वंचित

सामाजिक कामांसाठी दानसूर, विश्वस्त संस्था व सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) वर्षाकाठी राज्यात ६ हजार कोटी रुपये येतात. दुर्दैवाने बहुतेक निधी मुंबई, ठाणे, पुणे व रायगडमध्ये जातो; उर्वरित महाराष्ट्राला केवळ १०० कोटी रुपये मिळतात. या निधीपासून मागास जिल्हे वंचित आहेत. राज्याच्या तळागाळापर्यंत मदत पोहोचविण्याची इच्छा या संस्थांची असते. परंतु तशी मार्गदर्शन यंत्रणा त्यांच्याकडे नाही, 'असे निरीक्षण श्री. परदेशी यांनी नोंदविले.

उमाकांत दांगट, 'एनएलआरएम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, 'बायफ'चे माजी अध्यक्ष डॉ. गिरिश सोहनी, 'अफार्म'चे अध्यक्ष डॉ. व्यंकट

मायदे व कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, संशोधक व धोरण विश्लेषक अजित कानेटकर, 'गोट ट्रस्ट'चे संस्थापक सजीव कुमार, कृषी विकास व प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, शब्दी आर्विदास वित्त विकास महामंडळाचे वरिष्ठ सल्लागार

प्रशांत ब्राह्मणकर व्यासपीठावर होते.

परदेशी म्हणाले, "गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला व फलोत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. १०० रुपयांचा धान विकला गेल्यास केवळ ४० रुपये उत्पादक शेतकऱ्याला मिळतात. मात्र मध्यस्थाला ६० रुपये मिळतात. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी केंद्राने तीन कृषी कावदे आणले होते."

समितीच्या कृषी उपसमितीचा एक उपयुक्त अहवाल अजूनही राज्य सरकारकडे पडून आहे. जिल्हानिहाय शेतमाल संकुल, महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, कृषी आयटीआय अशा मोठ्याच शिफारशी या अहवालात आहेत. या शिफारशांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा डॉ. मायदे यांनी व्यक्त केली.


अजितदादा परत या!

पान। वरून
संदीपसिंह गिल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार तसेच अधिकाऱ्यांनी या वेळी श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळी आठपासून कार्यकर्ते, नेत्यांची गर्दी
अजित पवार यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यासाठी राज्यभरातील विविध भागांतील कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले होते. या सर्वांची पावले विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे वळत होती. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळी आठच्या अगोदरपासून

अजित पवारांचे चाहते प्रांगणावर येण्यास सुरुवात झाली होती. जसजशी अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती, तशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली. पुढच्या दोड तासात संपूर्ण मैदान गर्दीने भरून गेले. शिरस्तीचे दर्शन घडवित हे सर्व कार्यकर्ते जमिनीवर बसून दादांच्या पार्थिवाची वाट पाहत होते. मैदान खचाखच भरल्याने मैदानाबाहेर अनेक जण उभे होते. दादांचे अंत्यसंस्कार बघता यावेत यासाठी नागरिकांनी ट्रक, टेम्पोच्या टप, झाडांवर चढून जागा पकडली होती. अंत्यसंस्कार जवळपास एक तासाचा कारावाही लागला.



जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव

फोन : (०२५७) - २२२२२६१, ६२, ६२, ६४, ६५
e-mail: jmcetenders@gmail.com
जा.क्र./जमनपा/सा.वां./११९९/२०२६ दिनांक : २९/०१/२०२६

ई निविदा सूचना क्र. ६३८ ते ६४८

तमाम नोंदणीकृत मतेदारांना कळविण्यात येते की, जळगांव शहर महानगरपालिका सार्व. बांधकाम विभागाअंतर्गत खालील कामांची ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा मार्गाविरुद्ध येत आहे.

अ. क्र.	कामाचे नाव	कामाची निविदा रक्कम	बयाना रक्कम	कामाची मुदत	ई-निविदा क्र.
१	प्रभाग क्र.०३ मध्ये ठिकठिकाणी आर सी सी गटार बांधकाम करणे	१६६३८०३३/-	८३१९०/-	०४ महिने	६३८
२	प्रभाग क्र.०३ मध्ये ठिकठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण करणे	१२४९९६२/-	१२५००/-	०४ महिने	६३९
३	प्रभाग क्र.०३ मध्ये जुना आसोदा रोड परिसरात आर. सी. सी. गटार व स्लॅब कलव्हर्ट बांधणे	८३१५२६६/-	८३१५३/-	०४ महिने	६४०
४	प्रभाग क्र.०१ मध्ये स.नं.६४/०१ मध्ये रस्ते डांबरीकरण करणे	४६४२०८०/-	४६४२१/-	०४ महिने	६४१
५	प्रभाग क्र.०१ मध्ये स.नं.३२६/०१ च बहिष्गाबाईनागमध्ये रस्ते डांबरीकरण करणे	७८३१०३२/-	७८३१०/-	०४ महिने	६४२
६	प्रभाग क्र.१९ मधील रामेश्वर कॉलनीतील विविध भागात आर सी सी गटार बांधकाम तसेच स्लॅब कलव्हर्ट बांधणे	१२४७०९१०/-	१२४७०९१/-	०४ महिने	६४३
७	प्रभाग क्र.१९ मधील स.नं.४१७-४२० मधील ओपन स्पेस विकसित करणे	८३३१७०८/-	८३३१७/-	०४ महिने	६४४
८	प्रभाग क्र.१५ मध्ये सालारनागर हाजी अहमदनगर मासून वाडी भागात रस्ते क्रांतिरीकरण करणे.	८२४७५९०/-	८२४७६/-	०४ महिने	६४५
९	प्रभाग क्र.१४ मधील गणपती नगर मध्ये फ्लॉट नं.२७ आर एन पाटील ते गुरुकुला धारापर्वत रस्ता क्रांतिरीकरण करणे	३०६३९१०/-	३०६३९१/-	०४ महिने	६४६
१०	प्रभाग क्र.१५ मधील संचारनागर येथील श्री. नेमणुळे वकील यांच्या धरापासून ते देवद्रीस कॉलनी ओपन स्पेसपर्यंत आर सी सी नाला तयार करणे	२२६४४८४/-	२२५६५/-	०४ महिने	६४७
११	प्रभाग क्र.१५ मध्ये विविध भागात आर सी सी गटार व स्लॅब कलव्हर्ट बांधणे	२००३७७४/-	२००३८/-	०४ महिने	६४८

१ निविदा प्रसिद्ध २९/०१/२०२६

२ निविदा फॉर्म विक्री सुरू दिनांक २९/०१/२०२६ ते ०५/०२/२०२६

३ बिड सवमिशन दिनांक २९/०१/२०२६ ते ०५/०२/२०२६

४ ई-निविदा उघडण्याचा दिनांक ०६/०२/२०२६

५ निविदापूर्व बैठक (ई-निविदा क्र. ६३८) ०३/०२/२०२६ वेळ दु. ३.०० वा.

सदर निविदा महाराष्ट्र शासनाच्या <https://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावरून दाखल करता येईल. निविदा संबंधी माहिती व अटी शर्ती सदरसंकेत स्थळावर पाहणीसाठी उपलब्ध आहे.

सही/-
शहर अभियंता
जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव

• INTERVIEW • APPOINTMENT • JOB • INTERVIEW •



नवोदितांसाठी कौशल्य विकास संधी

तरुण मुला - मुलींसाठी "प्रशिक्षणाची" उत्तम संधी उपलब्ध आहे. ह्या पदासाठी फक्त सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच, कामाचा पूर्व अनुभव नसलेल्या मुला - मुलींनाच अर्ज करावेत.

वैयक्तिक पात्रता	वयोमर्यादा	अनुभव
SSC(10 th)/HSC/Graduates(BA/BCOM/BSC)	१८ - ३० वर्ष	आवश्यकता नाही
ITI (Diesel Mech. Motor Mech, Fitter, Electrician, Ele Mech, Painter G, MMTM, Machinist, Sheet Metal, Turner, Welder, Wiremen etc.	१८ - ३० वर्ष	आवश्यकता नाही
Driver (Four Wheelers & Heavy Vehicles)	१८ - ३० वर्ष	आवश्यक

वर नमूद केलेली पात्रता असणाऱ्या इच्छुकांनी अर्ज, ४ फोटो व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रतिसह खालील पत्त्यावर हजर राहावे.
अॅप्रेन्टीसशिपसाठी प्राधान्य, NAPS पोर्टलवर नोंदणी करून येणे आवश्यक.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण
गेट नं ०२, प्लॉट नं. अ-१, एम.आय.डी.सी. फेज - ४, चाकण, ता.खेड, जि.पुणे - ४१०५०९
फोन नं: 7387703444 / 7058007554 / 9175419023.
ई-मेल : chakanrecruitment@mahindra.com

• JOB • APPOINTMENT •

GOKHALE EDUCATION SOCIETY'S
KATGARA POLYTECHNIC INSTITUTE
Acharya Bhise Vidyannagar, Bori-401701,
Tal-Dahanu, Dist. Palghar
Approved by AICTE, Govt. Of MAHARASHTRA,
DTE and Affiliated to MSBTE
Email: katgarapolytechnic@gmail.com Contact: 7499246207

WALK-IN-INTERVIEW
on DATE OF 06.02.2026
Time 11:00 a.m. To 02.00 p.m.

For 107 Years Old Gokhale Education Society has started polytechnic institute in Year 2011-12 requires qualified sta ff & faculty as below :

Teaching, Non Teaching Staff, HOD's, Lecturers & Lab Assistants for following departments

- 1) CIVIL
- 2) MECHANICAL
- 3) ELECTRICAL
- 4) COMPUTER
- 5) PHYSICS
- 6) CHEMISTRY
- 7) MATHEMATICS
- 8) ENGLISH
- 9) WORKSHOP

QUALIFICATIONS : As per AICTE/MSBTE /DTE Norms. Fresh Post Graduates, Graduates & Diploma Holders

Interested in may also apply for suitable post. Please send your application alongwith Bio-Data & necessary document on our Email ID within 4 days. Applicants should attend interview at their own cost.

Dr. Mrs. D.P. Deshpande
Secretary, Gokhale Education Society

Maheshwari Vidya Pracharak Mandal, Pune's
KirtiShree Kabra Vidyalaya
Shri Laxminayan Mandir Educational Campus
Behind Lokmangal Chyark, Nirala Vasti Road, Salapur - 413 003.
Email : admin@kskv.in Call : 9087 844 644 / 9857 844 644

WE ARE HIRING

for the following posts in CBSE School

Pre-Primary Teachers (Female)
Qualification : Graduate / Montessori/D.Ed / ECE


Primary Teacher
Qualification : Graduate / Post Graduate/B.Ed / D.Ed
Subject : English, Hindi, Marathi, Mathematics, EVS

High School Teachers
Qualification : Graduate / Post Graduate B.Ed
Subject : English, Hindi Marathi Maths, Social science, Science & EVS

HOD's
Qualification : Subject Matter Experts; High School (CBSE) All Subjects
Minimum 3 Years Experience

Pre-Primary / Primary / High School Co-Ordinator
Graduate with Relevant Qualification and Experience in Academic Co-Ordinator

Activity Teacher & Sports Teacher
Graduate with Relevant Qualification and Experience



ठाणे महानगरपालिका, ठाणे

सार्वजनिक आरोग्य विभाग
निविदा सूचना

ठाणे महानगरपालिका १५ वा वित्त आयोगा अंतर्गत नामी आयुष्यान आरोग्य मंदिरांकरिता स्वच्छतेकरिता साफसफाई साहित्य खरेदी करणेसाठी ऑन-लाईन ई-टेंडरिंग पद्धतीने निविदा मागविण्यात येत आहे. सदर निविदा कालावधीत निविदात काही बदल करावयाचा असल्यास शुध्दपत्रक देण्यात येईल. तसेच शुध्दीपत्रकास अनुसरून निविदा सादर करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहिल.निविदा सूचना व निविदा प्रपत्र <https://mahatenders.gov.in> दि. ३०/०१/२०२६ दि.०५/०२/२०२६ पर्यंत सकाळी ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध होतील. दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा स्विकारण्यात येतील. दिनांक ०५/०२/२०२६ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता स्विकारलेल्या निविदा ऑनलाईन उघडण्यात येतील.

ठामपा/पिआरओ/आरोग्य/११७/२०२५-२६ सही/-
दि:२९.०१.२०२६ वैद्यकीय आरोग्य अधिकारी
ठाणे महानगरपालिका,ठाणे

Pls visit our official web-site www.thaneacity.gov.in

अनधिकृत बांधकामाला आळा घाला..
अनधिकृत बांधकाम विसल्यास प्रभाग समितीत तक्रार करा !



३१ डिसेंबर २०२५ अखेर तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक परिणाम.

व्होल्टास लिमिटेडच्या (कंपनी) संचालक मंडळाच्या गुरुवार, दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये ३१ डिसेंबर २०२५ अखेर तिमाही आणि नऊमाहीसाठी अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम (स्वतंत्र आणि एकत्रित) मंजूर करण्यात आले आहेत. (परिणाम).


कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकन अहवालासह (स्वतंत्र आणि एकत्रित) परिणाम कंपनीचे संकेतस्थळ <https://www.voltas.in/investors/disclosure-under-regulation-46-lodr/financial-information> येथे आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.

जलद प्रतिसाद (QR) कोड स्कॅनिंग करून सुद्धा हे परिणाम पाहता येतील.

मुंबई, २९ जानेवारी २०२६

नोंदणीकृत कार्यालय :
व्होल्टास लिमिटेड
व्होल्टास हाउस 'ए', डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोळी, मुंबई ४०० ०३३.
संकेतस्थळ : www.voltas.in
दूरध्वनी क्र. : ९९ २२ ६६६५६ २५३/५९९/२२२
ई-मेल : shareservices@voltas.com
CIN : L29308MH1954PLC009371

व्होल्टास लिमिटेडच्या संचालक मंडळासाठी आणि वतीने
सही/-
मुकुंदन मेनन सी पी
कार्यकारी संचालक



MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Registered Office: Mahindra Towers, 1st floor, "A" Wing, Dr. G.M. Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018. CIN: L55101MH1996PLC405715, Telephone: +91 22 6918 4722
Website: www.clubmahindra.com, Email: investors@mahindraholidays.com

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2025

(₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated		Quarter ended December 31, 2024
		Quarter ended December 31, 2025	Nine months ended December 31, 2025	Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2025	
1.	Total Income from Operations	41,498.42	1,20,627.11	39,141.87	78,246.86	71,039.19
2.	Net Profit for the period (before Exceptional Items and Tax)	8,491.38	25,861.85	6,874.98	2,280.23	4,796.33
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional Items)	7,400.73	24,771.20	6,874.98	1,154.00	4,796.33
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	5,493.29	18,281.19	5,072.75	140.53	3,542.28
5.	Other Comprehensive Income / (Loss) after Tax	(19.41)	(113.79)	44.17	(107.15)	(206.11)
6.	Total Comprehensive Income for the period after Tax	5,473.88	18,167.40	5,116.92	33.38	3,336.17
7.	Equity Share Capital (Net of Treasury Shares)	20,166.41	20,166.41	20,166.41	20,166.41	20,163.26
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized)	2.72	9.07	2.52	0.11	1.73
	(a) Basic (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.73
	(b) Diluted (in ₹)	2.72	9.07	2.52	0.11	1.73

Notes:

- On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 (collectively "new Labour Codes") - consolidating 29 existing labour laws. In accordance with the new Labour Codes, the Company has currently estimated the incremental charge on retiral benefits to be ₹ 1,090.65 Lakhs and ₹ 1,106.23 Lakhs which has been presented under "Exceptional Items" in the standalone and consolidated financial results respectively. The Company continues to monitor developments on the Rules to be notified by regulatory authorities, including clarifications / additional guidance from authorities and will continue to assess the accounting implications, basis such developments / guidance.
- The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on BSE LTD. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on Company's website (<https://www.clubmahindra.com/investors/financials>). The said quarterly financial results can be accessed by scanning the QR code provided below.

Date : January 29, 2026
Place : Mumbai

For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED
Sd/-
Manoj Bhat
Managing Director & CEO
DIN : 05205447